



Yashoda Shikshan Prasarak Mandal's
Yashoda Technical Campus

Approved by AICTE Delhi/ Govt. of Maharashtra
NH-4, Wadhe, Satara 415011
Email : principalpoly_ytc@yes.edu.in Call: 02162-271238/39 Mob. 9172220775
Faculty of Polytechnic



Ref No:-YSPM/YTC/NOTICE/ 166 /2024-25

Date: 19/02/2025

नोटीस

पॉलिटेक्निक विभागातील सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्षाच्या रेग्युलर व बॅकलॉग (Regular & X-Candidates) या विद्यार्थ्यांसाठी MSBTE उन्हाळी परीक्षा-2025 परीक्षा अर्जाचे वेळापत्रक व आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.

❖ Dates for submitting exam forms by student			
Details	Normal Fee	Late Fee (with Exam Fee)	Penalty Fee (with Exam Fee)
Date	18/02/2025 to 28/02/2025	03/03/2025 to 06/03/2025	07/03/2025 to 08/03/2025
1 st to 6 th (All Sem)	600/- (Per Sem)	800/- (Per Sem)	2100/- (Per Sem)

❖ खालील विद्यार्थ्यांची आवश्यक कागदपत्रे : -

- 1) विद्यार्थ्यांनी मुळ मार्कशीटची सुस्पष्ट झेरॉक्स आणावी, तसेच मोबाईल नंबर व इमेल आयडी लिहणे.
- 2) परीक्षा अर्ज (परीक्षा विभागात उपलब्ध) व वरील दिलेल्या प्रमाणे परीक्षा फी

सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा अर्जावर परीक्षा विभागाची सही व फी चा रिमाक घेतल्यानंतर ऑनलाईन <https://easebuzz.in/pay/YashodafrtvY> लिंकवर फी भरून परीक्षा अर्ज परीक्षा विभागात जमा करून कन्फर्म करावे. जे विद्यार्थ्यां उपरोक्त कालावधीमध्ये परीक्षा अर्ज परीक्षा विभागात सादर करणार नाहीत. असे विद्यार्थ्यां परीक्षेपासून वंचित राहतील. तसेच परीक्षा अर्ज व फी जमा करण्यास दिरंगाई केल्यास MSBTE मंडळाकडून दंड झाल्यास व होणाऱ्या शैक्षणिक वर्षातील नुकसानीस स्वतः विद्यार्थी जबाबदार राहिल. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

टिप:- परीक्षा अर्ज परीक्षा विभागात जमा केल्यानंतर अर्ज कन्फर्म होतील.

Registrar
Yashoda Technical Campus
Satara



Principal
Yashoda Technical Campus,
Faculty of Polytechnic

VISION OF THE INSTITUTE:

To be the recognized and the best rural based engineering college among the institutes in Maharashtra for the excellence in technical education which contributes to the needs of society and to inculcate value based education.

MISSION OF THE INSTITUTE:

M1- To create opportunity for rural students with capable clever engineers and technocrats through continual excellence in engineering education.

M2-To create self-disciplined, skilled, physically and mentally fit and robust, ethically and morally powerful engineers and technocrats with the higher degree of integrity who are responsible and capable to meet the challenges of advance technology of present and future scenario for the welfare of mankind and nature. M3-Promote an educational environment that integrates an excellent academic discipline and research culture to stimulate the overall technical and social growth of young engineering graduates.

M4-Enhance carrier opportunities for students through Industry-Institute-Interaction and value added courses training and skill development.

M5-Inculcate entrepreneurship mindset in students to enable them job creators.